

VARCA, GOA

April 16, 2021

BSE Limited Corporate Compliance Department Rotunda Building P. J. Towers, Dalal Street, Fort Mumbai 400001 Scrip Code - 523269 The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai 400051

Symbol: ADVANIHOTR

Dear Sir/Madam,

<u>Sub: Newspaper Publication for attention of Equity shareholders of the company in respect of Transfer of Equity Shares to IEPF</u>

Please find enclosed herewith copies of the notice for the attention of the equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account, published on Friday, 16th April, 2021 in the following newspapers in accordance with the requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016:

- (i) Business Standard and
- (ii) Mumbai Lakshadweep (Mumbai edition).

Kindly take the same on record and acknowledge its receipt.

Thanking you,

Yours faithfully,

For Advani Hotels & Resorts (India) Limited,

S/d Nilesh Jain Company Secretary

Note: Due to ongoing COVID -19 pandemic outbreak and consequent lockdown, this intimation is being submitted without signature of the authorised person in SD/- mode.

EMAIL: cs.ho@advanihotels.com

#### जाहिर नोटीस

साईधाम को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. परळ मुंबई न १२ या संस्थेच्या मालमत्तेतील सदनिका क्र.२०४ अन्वये धारण सभासद कै. प्रभाकर चिमाजी चौघुले याचे वासरदार श्री राजेंद्र प्रभाकर चौघुले यानी संस्थेचे मयत सभासद याचे संस्थेच्या मालमत्तेत आसलेले भाग व हितसबध हस्तातरीत करून सभासदत्व मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. संस्थेच्या मालमतेतील सदर सदनिका हस्तांतरा विषयी कोणत्याही ईसम, व्यक्ती किंव समूहास आक्षेप, हरकत, किंवा दावा असल्यास ही जाहिर नोटीस प्रसिध्द झालेल्या तारखेपासुन १५ दिवसाच्या आत नोंदविण्याकरीता याव्दारे संस्था मागणी करीत आहे तदनंतर येणाऱ्या कोणत्याही सबबीस संस्था जबाबदार राहणार नाही.

दिनाक:- १६.०४.२०२१ सही/-सचिव साईधाम को-ऑप हौ. सो.लि. परेल

#### फाइनोटेक्स केमिकल लिमिटेड

४२-४३, मनोरमा चेंबर्स, एस.व्ही. रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०, भारत. द्र.:९१-२२-२६५५९१७४/७५/७६/७७

फॅक्स:९१-२२-२६५५९१७८ ई-मेल:info@fineotex.com युआरएल:www.fineotex.com

———— सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नसार येथे सचना देण्या येत आहे की, मुं**ब**ई येथे **गुरुवार, २२ एप्रिल, २०२**९ रोजी खालील बाबी विचारात घेण्यासाठी कंपनीच्य संचालक मंडलाची सभा होणार आहे

१) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित दोन्ही) विचारात घेणे व मान्यता

२) वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता अंति . लाभांशाची शिफारस विचारात घेणे व नोंद दिनांक निश्चित करणे.

सदर सचना ही कंपनीच्या www.fineotex.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

फाइनोटेक्स केमिकल लिमिटेडकरिता दिनांकः १४.०४.२०२१ सही/ संजय तिबरेवाल ठिकाणः मुंबई पर्णवेळ संचालक व सीएफओ

#### **PUBLIC NOTICE**

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my clientSMT. SULAKSHANA SUDHAKAR MANJREKAR has jointly purchased alongwith her husband Late. Shri. Sudhakar Balwant Manjrekar,a flat premises i.e. Flat No. 604, B Wing, adm. 580 Square Feet Built-up Area on the Sixth Floor of the building known as "Hill View Tower Co-operative Housing Society Limited' situated at Surya Nagar, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra - 400083 from M/s. Marol Land Development Corporation vide Agreement dated 16.10.1992 duly registered before Joint Sub Registrar of Assurances at Kurla, at Sr. No. PBDR3/ 166/ 1995, and holding Share Certificate No. 64bearing distinctive Nos. 631 to640 in their joint names and saidShri Sudhakar Balwant Manjrekar Died On 15.09.2020 and after death of said Shri. Sudhakar Balwant Manjrekar, my client became lawful sole owner of the said Flat premises and intends to sell the said flat premises to any prospective purchaser/s. Any person / legal heirs having any adverse claim or interest of whatsoever nature over the said flat or any part thereof, are asked to put their claim in writing to me within 7 days from the date of publication hereof otherwise same shall not be entertained.

#### Mumbai, Dated :16.04.2021

Sd/-Ram Sagar K.Kanojia Advocate High Court M.M.Court Andheri (E) Mumbai 400069 Mob: 9867681070

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय. बृहन्मुबई, धर्मादाय आयुक्त भवन,

दुसरा मजला, ८३, डॉॅ ॲनी बेझट रोड, वरळी, मुबई. चौकशीची जाहीर नोटीस

एस आर एन. क्रमांक : GBR/62421/18/20 अर्ज क्रमांक : ACC/X/9/2021 सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक : प्रवीणभाई मेहता चॅरिटेबल ट्रस्ट ... बाबत **न्यासाचा पत्ता :** ५०१, जुहू ग्रीन, नोर्थ-साउथ रोड न. ४,२०, सुवर्ण नगर सोसायटी जे.व्ही.पी. डी स्कीम, मुंबई, मुंबई उपनगर, मुंबई उपनगरीय अर्जदार -प्रवीणचंद्र मगनलाल मेहता,

सर्व सबधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासबधी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत : रोख रु. १००००/- मात्र (अक्षरी रुपये दहा हजार मात्र फक्त) ब) स्थावर मिळकत : रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०६/०४/२०२१ रोजी दिली.



#### जाहीर नोटीस

जागृती देशों बार, सीएल-3, क्रू. 1 हं दकान नं. ३३. लोकरीची चाळ. सिताराम \_फणसवाडी, 400002 या हिकाणी कार्यरत अस सदरची अनुज्ञप्ती श्रीमती जयश्री शशिकात घोसाळकर, श्री. प्रकाश एम. वडगे श्री. शिवकुमार घोसाळकर, श्री. सुनील घोसाळकर व श्री. संतोष घोसाळकर यांच्या भागीदारीत कार्यरत आहे. आता श्री. सुनीव शशिकांत घोसाळकर अनुज्ञप्तीधारक / भागीदार यांनी या अनुज्ञप्तीमधून इतर सर्वांची नावे वगळण्याबाबत / केमी केमी करण्याबाबतची विनंती अर्ज अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, मुंब्ई शहर यांच्याकडे सर्व अनुज्ञप्तीधारक / भागीदार तसेँच त्यांचे सर्व वारस वा इतर कोणासही काहीही हरकत/आक्षेप असल्यास 7 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात वर उल्लेखिलेल्य पत्त्यावर सादर करावा अन्यथा याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण करून नावे कमी करण्या येतील. त्यानेंतर येणाऱ्या हरकतीच कोणताही विचार केला जाणार नाही त्याची जाहीर नोंद सर्वांनी घ्यावी.

श्री. सुनील शशिकांत 21 घोसाळकर स्थळ : मुंबई श्री . दिनांक : 1<u>6/04/2021</u>

#### PUBLIC NOTICE

My client MR. RAJESH RAMRAJ PAL. address at Shop No.5. Bharat Smruti. B F Road, Bhayander East, Thane - 401 105 has lost / misplaced original Agreement fo Sale dated 03.03.1988 between Sai Smrut Builder and Ramraj Avadhnarayan Pal, ir respect of above referred Shop.

My client has lodged lost complaint for the same with Navghar Police Station vide lost report No. 2907 - 2021, dated 14.04.2021. If any person claiming an interest in the said flat property, document and shares as above referred are hereby required to make the same known to the undersigned in writing within 14 days from the date ereof, failing which without any reference to such claim and the same, if any, shall be onsidered as waived.

> ADVOCATE DHARMENDRA PATEL Shop No. 67-68, Mahesh Nagar Building No. 6. Station Road Bhayander West, Thane - 401 101

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MRS HALIMUNNISA I KHAN, a member of Asmita Lotus Rose Jasmine Co-Op. Hsç Society Ltd, having address at Asmit ownship, Naya Nagar, Mira Road (East 401107. Dist. Thane and holding Flat No B/002, Lotus Building, died on 24/02/20 without making nomination and her son MF MOHD FAISAL KHAN applied for 100% nembership of the society against the said

That as per Bye Laws of the society here invites claims or objections from the heir of heirs or other claimant or claimants bjectors to the transfer of the said share and interest of the deceased members in th capital/property of the society within eriod of 15 days from the publication of th notice, with copies of such documents an other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of share an nterest of the deceased members in the capital/property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be fre to deal with the shares and interest of th eceased member in the capital/property the society in such manner as is provide under the bye-laws of the society. Objector shall give their written objection and contact Secretary/Chairman of the society or the undersigned from the date of publication the notice till the date of expiry of its period.

SBG LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) Bunglow No.1, Raj Mandir, Geeta Nagai Phase II, Opp. Balaji Temple Mira Road Thane-401107 Date: 16/04/202

## जाहिर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की, श्रीमती सिंथिया झेवियर फ्रान्सिस हय खोली क्र सी-२९ गोराई (१) प्रेरणा कॉ. ऑप. सोसायटी ,प्लॉट क्र ४९, गोराई बोरीवल (पश्चिम), मुंबई ४०००९१ क्षेत्रफळ ३० चौ.मी. गाव : बोरिवली तालुका: बोरिवली या जागेच्या मालकीण आहेत. सदर श्रीमती सिंथिय झेवियर फ्रान्सिस यांचे दिनांक ०१/०३/२०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्च्यात त्यांचे पती झेवियर एँथोनी फ्रान्सिस यांनी सदर मय मालकाचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिर्ध म्हणून उपरोक्त खोली करिता म्हाडा देर भरण्यास नाहरकत प्रमाणपत्र व हस्तांतरसार्ठ अर्ज केला आहे. माझे वर नमूद अशिलांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसात सदर खोलीवर तृतीय पक्षकार हित, अधिकार हित दावा, किंवा आपेक्ष असल्यास त्यांचे दावे व आपेक्ष माझ्या कार्यालयात पोहोच पावतीसः मागविण्यात येत आहेत. वर विहित कालावधी जर कोणताही दावा व आपेक्ष प्राप्त न झाल्या सोसायटी व म्हाडा व्यवहार करण्यात मुक्त असतील आणि दावा असल्यास त्याग केला आह असे समजले जाईल आणि तदनंतर कोणताः दावा विचारात घेतला जाणार नाही.

अधिराज डि. भालेकर दिनांकः १६.०४.२०२१ वकील उच्च न्यायालय पद्मा बंगलो १०५, शॉप - ४, आरएससी -२१

सोसयटी ८३५ जवळ, सेक्टर नं. ०८, चारकोप, कांदिवली (प),मुंबई - ४०० ०६७

ठिकाण: मुंबई

दिनांक: १५ एप्रिल, २०२१

#### जाहीर नोटीस

तमाम जनतेस या नोटिसीने कळविण्यात येते की, माझे अशील भरत पॅलेस को-ऑप.हौ.सो.लि.. नवघर रोड. भाईंदर (पर्व)-४०११०५ या सोसायटीतील दुकान नं.११ थ्री. भरोय पाल यांचे नावे असून त्यांची थकबाकी ३१ मार्च, २०२१ रोजीची रुपये ४०१३६५/- इतकी आहे. सदर थकबाकी संबंधीत कळविण्यात येते की, ही नोटीस प्रसिद्ध होताच १५ दिवसांच्या आत संस्थेची थकबाकी भरणा करावी, अन्यथा माझे अशील उपनिबंधक सहकारी संस्था ता. ठाणे या कार्यालयात वसुलीकरिता अर्ज दाखल

दिनांक: १५ एप्रिल, २०२१ दत्तप्रसाद राईलकर

वकील

श्री. अजाझ इल्यास सिद्दीकी हे अस्मिता हिल व्ह्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड पना अस्मिता कॉम्प्लेक्स, नया नगर, मिरा रोड (पूर्व). ठाणे-४०११०७ या सोसायटीचे सदस्य आहेत आि नोसायटीच्या इमारतीमधील ए विंगमधील फ्लॅट क्र.५०१ वे धारक असून त्यांचेकडून त्यांचे फ्लॅट क्र.५०१ वाबतचे त्यांना वितरीत अनुक्रमांक १२१ ते १२५ धारक यांचे भागप्रमाणपत्र क्र.२५ हरवले आहे.

जाहीर सूचना

नोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील. सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधा हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप ग्रेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ो ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्य गांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य रावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य ारावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या -पुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तः . भासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील ारतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायर्ट गोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल*|* मेळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच स्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केलं तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरित गोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे प्रदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावर्ध प्रमाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.३० ते दु.१२.३० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित अस्मिता हिल व्ह्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ठेकाण: मंबर्ड सही/ दिनांक: १६.०४.२०२१

#### जाहिर नोटीस

पर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे गास, ता वसई, जि . पालघर येथील गावठाण मिळकतीवर श्री फ्लॉरेन्स डॉमणिक रॉड्रीग्ज द्याचे राहते घर (जुना मालमत्ता कं .८४), नवीन गालमत्ता कं GS०३/८४, विभाग कं ३ क्षेत्र-३३० चौ फुट, (वसई - विरार शहर नहानगरपालिका असेसमेंट प्रमाणे) रा लहान नरगोडी, गास, नालासोपारा (प · ), येथे सदर घर मेळकत आस्तित्वात आहे. तरी सदर घर नालमत्ता मिळकत अगदी निर्विवाद वोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्याकडे आमचे अशिलांनी वित्त पुरवठा क्ररण्याच्या हेतुने सोपविलेले आहे, तरी सदर मेळकती सबंधाने कोणाहीकडे हितसबंधाच्य दृष्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या -इस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी पदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिला माळा, नालासोपारा ग ता . वसई, जि . पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत इक्कं असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे पमजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी .

दि .१६/०४/२०२१ . पेन वकील ॲन्ड सन्सकरिता ॲड . वेन्सन विल्यम पेन

## PUBLIC NOTICE

SHRI NATRAJ KARIYAPPA GOWDA Mei of the Om Natrai Co-operative Housing Society td. having, address at Flat No. F-203, SECONI FLOOR, VISHAL NAGAR, VASAI WEST DIST. PALGHAR - 401202 (MAH.) in the building of the ociety, died on 08.12.2020

he society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/ objector r objectors to the transfer of the said shares and terest of the deceased member in the capita roperty of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice ith copies of such documents and other proof support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the decease ember in the capital/ property of the society. I no claims/ objections are received within the iod prescribed above, the society shall be fre to deal with the shares and interest of the ociety in such manner as is provided under the ye-laws of the society. The claims/ objections, i my, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the apital/property of the society shall be dealt witl n the manner provided under the bye-laws of the ociety. A copy of the registered bye-laws of the ociety is available for inspection by the imants/ objectors, in the office of the society with the secretary of the society between 11 A. M. to 4 P. M. from the date of publication of the otice till the date of expiry of its period.

r and on behalf of **Om Natraj Co-op. Housing** Society Ltd. Chairman/ Secretary Place : Vasai Date : 16.04.2021

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व) समभाग पद्धत वापरण्यासाठी संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफा/(तोटा) चे हिस्सा

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर कालावधीकरिता

#### PUBLIC NOTICE

This Public Notice is given on behalf of my Client Mrs. BIJAL PRADEEP DIXIT & PRADEEP D. DIXIT, a Bonafide member of society "Sai Sarovar CHS Ltd", and Owner of Flat No. 302, 315 Floor, A Wing in building known as Sai Sarovar CHS Ltd. Village - Khari, Bhayandar East, Tal. & Dist. - Thane - 401105. One Original Agreement for Sale dated 29/05/2009, under serial No. TNN-4/4114/2009, regards above flat Between Mr. Santosh Dhondu Vasge Reffered as Transferor and Mr. Rahul Hemendrakumar Patel & Mehul Hemendrakumar Patel & Mehul Hemendrakumar Patel Reffered Patel & Mehul Hemendrakumar Patel Reffered as Transferee, was made but as the buye could not make the balance payment so as pe the cancellation clause This Agreement was cancelled. He has lost the original agreemen and original cancellation deed. And Agreemen for Sale for said Flat dated 29th May 2019 for Sale for said Flat dated 29th May 2019 TNN-7-10309-2019), and Deed of rectification dated 9th August 2019 (TNN-4-8834-2019) Executed between Mrs. Bijal Pradeep Dixit & Mr. Pradeep D. Dixit, The vendor of First par And Mr. Hemendra Kumar Radhamohan Singh and Renu Harendra Kumar Singh, The purchaser party of Second part. The both agreement were also cancelled through cancellation deed. Both the agreement are lost/misplaced.

cancellation deed. Both the agreement are lost/misplaced.

Any persons having any claim, right, title or interest against or above are required to make the same known in writing along with duly notarized supporting document, at my office at A.K. Tiwari Advocate High Court, 303, Jyot Hermitage Virat Nagar, Virar (W), Palghar-401303. Mob. 8709806852 within 7 days from the date hereof

Date: 16.04.2021 ( Advocate High Court)

#### जाहिर नोटीस

गहिर नोटीस प्रसिध्द करण्यात येते की माझे आशिल श्री. मधुकर सीताराम वाडक यांनी असे कळविले आहे की, श्री. वाडक अर्जून धोंडू यांना झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत दि. १९.०२.२००९ रोजी ाटप् पत्रानुसार कल्पतरू एस.आर.ए. ऑ.हौ.सो.लि.. इमारत क. ७ ओ/सी मंघर्षनगर, चांदिवली फार्म रोड, आंधेरी पूर्व मंबई—४०००७२ या ठिकाणी सदनिका क ०६ प्राप्त झालेली आहे. दि. १२.५ २०११ रोजी श्री. वाडकर अर्जून धोंड़ यांचा मृत्यू झालेला आहे व तसेच त्यांची पत्नी श्रीमती. पार्वती अर्जून वाडकर यांच सुध्दा दि. २३.१०.२०१५ रोजी मृत्य त्यांच्या पश्चात त्यांन , गलेला आहे. त्यांचा पुतण्या व माझे आशिल श्री. मधुक सीताराम वाडकर हे एकमेव वारस आहेँ श्री. वाडकर अर्जून धोंडू हे कल्पतरू एस आर.ए. को.ऑ.हौ.सो.लि. या संस्थेन सभासद होते. झो.प.प्रा. च्या परीपत्रक क ५२ नुसार मयत सभासद यांचा पुतण्या माझे अशिल श्री. मधकर सीताराम वाडक यांच्या नावे सदर सदनिका हस्तांतरण करू मिळण्याकरिता ते संस्थेकडे प्रस्ताव दाखल

करणार आहेत या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेले सभासदाचे भाग हेतसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयर सभासदांचे वारसदार किंवा अन गगणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क नागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत तरी ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्य तारखेपासून १५ दिवसाच्या आंत त्यांर्न नापल्या मागण्या व हरकती लेखी स्वरूपा खालील पत्त्यावर कळवावे. जर देवसाच्या आत कोणत्याही व्यक्ती हरकती / मागण्या आल्या / केल्या नाही त सदरचे हस्तांतरण संस्थेकडून केले जाईल दिनांक : १६/०४/२०२१

ॲड. अनिल स. जाधव शॉप नं. ०३, स्वामी समर्थ बिल्डींग च्या समोर, सेक्टर—१६ई, रोड पा्ली गाव कळंबोली, ता. पनवेल, जि रायगड—४१०२१८ मो. नं. ९८२१०६२०११

#### जाहिर नोटीस

याद्वारे सर्व संबंधितास जाहिर नोटीस देण्यात येत आहे की, देवेन्द्र मुलजी मकवाना व नरीयमपुल्ली बिनु भास्करन यांनी माझे अशिल (1) श्री. प्रविण शामजी हेडबा, (2) सौ. गिता राजेश सुमरा (3) सौ. भावना महेश सुमरा सर्व राहणार मुंबई, याचेकडून दिनांक 21.05.2016 रोजी अंक ॲफीडेविट व ॲफीडेविट ॲन्ड पॉवर ऑफ ॲटोरनी लिहून नोटरी नो. क्र.37, पान i.18 वर करून घेतलेली होती. सदर दस्त देवेंन्द्र मुलजी मकवाना यांनी संस्थेच्या कोणत्याही तराव पास न करता व संस्थेच्या संचालक मंडळाला विचारात न घेता केलेला असलेले सदर दोन्ही दस्त माझे अशिल ह्या जाहिर नोटीसीद्वारे रद्द करीत आहे.

तरी माझे अशिल या नोटीसीद्वारे तमाम लोकांना सुचित करतात की, कोणीही व्यक्तीने देवेन्द्र मुलजी मकवाना व नरीयमपुल्ली बिनु भास्करन यांचेसोबत नोकसेवा वेलफेअर असोसिअेशन नो.क्र.एफ 21528 संदर्भातील कोणताही करार, व्यवहार, पत्रव्यवहार करू नये. असा कोणताही व्यवहार केल्यास लोकसेवा वेलफेअर असोसिअेशन नो.क्र.एफ 21528 (मुंबई) त्यास माझे अशिल अथवा लोकसेवा वेलफेअर असोसिअेशन नो क्र एफ 21528 (मुंबई) संस्था जबाबदार राहणार नाहीत याची कृपया संबंधीतानी नोंद घ्यावी .

दिनांक : 14/04/2021 (1) श्री. प्रविण शामजी हेडबा,

. (2) सौ. गिता राजेश सुमरा (३) सौ. भावना महेश सुमरा

वरील जाहिर नोटीस मधील मजकूर आमचे महीती प्रमाणे व आम्ही सांगितलेप्रमाणे असून तो खरा व बरोबर आहे.

> श्री राजेश पा डुंबरे वकील उच्च न्यायालय मुंबई मराठी ग्रंथालय बिल्डींग ऑफीस नं.६, तळ मजला, दादर (पूर्व), मुंबई-400014.

> > नंपलेली तिमाई

39.03.20

930.08

08.20

**६**४.५२

संपलेले वर्ष

39.03.29

889.32

930.90

900.03

संपलेले वर्ष

39.03.20

लेखापरिक्षित

493.24

२१६.०८

३६६.८२

सही/

#### **PUBLIC NOTICE**

MR. SHRIRAM KASHINATH nomination

heirs or other claimants/ objector or objectors to the transfer and issue of shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of nis/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such a manner as is provided under the bye laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society.

सर्व संबंधित, मुंबई पोलीस व राज्य प्राधिकरण आणि सर्वसामान्य जनतेने याची नोंद घ्यावी मुंबई उच्च न्यायालय सीआर.पीआयएल क्र.८६/१४

सीआर.पीआयएल एसटी ५५/१५ सीआर.रिट पिटीशन क्र.४१८८/१५ हरजोत कौर व इतर विरुद्ध डीसीपी क्षेत्र ४, बलबीर कौ व इतर विरुद्ध मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य व इतर

गरणजीत चंदरपाल विरुद्ध अहमद जावेद व इतर. दिनांव

नेकाल अर्थात बनावट प्रकरण क्र.७१/२०१५ हे काऊन्ट ब्लास्ट आहे. काऊन्टर ब्लास्ट अर्थात म्हण किंवा फेव आहे. काऊन्टर 'ब्लास्ट' व काऊन्टर 'केस'. सदर न्यायालयीस सूचना उच्च न्यायालयाद्वारे पुरावा कायद्याचे कलम ५७ अन्वये घेतले आहे. सर्वोच्च न्यायालय व एसएलपी यांच्या समक्ष बनावट तकारकर्त्यांने मंबई उच यायालयाच्या सदर आदेशास आव्हान दिले होते, सद करण सर्वोच्च न्यायालया १६.१२.२०१५ रोजी पुन्हा खारीज केले. म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे असे निरीक्षण भारतीय घटनेचे आर्टिके १४१ अंतर्गत कायद्यानुसार अंतिम् व बंधनकारक आहेत, सदर प्रकरण हे न्यायालयीन निश्चि हणून देण्यात आले आणि याबाबत असलेले कोणतेह नेर्णयास व्यत्यय म्हणजे न्यायालयाचा अपमान असेल अर तमजले जाईल. यापुढे दिनांक २८.१०.२०१५ रोजी मुंब उच्च न्यायालयाने असे नमृद केले होते की, कोणत्याह विस्तार तारखेशिवाय चरणजीत चंद्रपाल यांच्या विरोधा त्यांनी यापुर्वी नोंद केलेले प्रकरण हे काऊन्टर ब्लास्ट आहे (वर नमुद केल्याप्रमाणे बनावट) म्हणून कोणतीही जबरस्त <sub>ठरण्यात</sub> येऊ नये. सदर स्थायी स्थगिती आहे आणि कोणतीही अंतरिम आदेश आवश्यक नाही व विस्ता आवश्यक नाही. सदर आदेशास सुद्धा एसएलपीमधील सर्वोच्च यायालयात आव्हान देण्यात आले होते जे सर्वोच्च यालयाद्वारे दिनांक १६.१२.२०१५ रोजी खारीज करण्या आले होते. सदर भागसुद्धा अंतिम होता. उच्च न्यायालय व हणजे न्यायालयाचा अपमान आहे. दिनांक ०५.०२.२०२ ोजी एफ आयआरएलएएससी७१/२०१५ मधील आयओनुसार मुंबई उच्च न्यायालयाद्वारे पोलिसांना विशेषत: गंगण्यात आले की, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर योग्य हरण्यासाठी ४ आठवड्यांची वेळ घेतली आणि मला पुढील ाक्ष् व पुरावे देण्यास मान्यता दिली होती. पुढील सात साक्षी. एक भ्रमणध्वनी संभाष. सोनल डायफ्रटचे सीसीटीर्व्ह कटेज. खोटी तकारकर्त्याचे प्रतिज्ञापत्र हे असे दर्शवित हो -की. प्रसंगाची वारंवार बदललेली वेळ. महाराष्ट्र व गोवाचे मार कौन्सीलचे आदेश, प्रक्रिया व प्रतिज्ञापत्रे सादर करण्या आली होती. हे २०१५–२०१६ मध्ये अतिरिक्त सादर करण्या आले होते. उच्च न्यायालय (२०१५–२०२०) तसेच डीपीस क्षेत्र ४ (२०१५) यांनी आयओकडे निर्देश दिले, सत्यत आहे की. एफआयआर ३७१/२०१५ प्रथम नोंदणीक होते व एफआयआर ३७१/१५ मध्ये संकलीत साहित असे दर्शविते की. एलएएससी एफआयआर ७१/२०१५ : नावट आहे. सदर बाबत दिनांक ०४.०२.२०२० रोज मुंबई उच्च न्यायालयाद्वारे आयओकडे सांगण्यात आले होते. सदर घटना संबंधितांच्या समक्ष खुले न्यायालयात घडली होती. आयटीने येथे नमुद केले आहें की, बनावट असल्याने सदर प्रकरण बंद करण्याचा अंतिम अहवाल आता दाखल करण्यात आलेला आहे. येथे सूचना देण्यात येत आहे की पीआयएल एसटी ८६/२०१४ मधील दिनांक ०९.०१.२०१९ रोजी पारीत रोखण्याची कारवाई घेण्याकरिता उच्च यायालयाचे आदेशानंतरही मारहाणी म्हणून नोंद खुनाच्य यत्नाकरिता दिनांक १४.१०.२०१५ रोजी चरणजीत यांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ॲन्टॉप हिल् गोलीस यांनी हमी दिली होती की. दिनांक १४.१०.२०१ गेजी अमा कोणताही एमंग याला नाही. जर पोलिमांन योग्य कारवाई केली असती तर शक्य होते. बनावट रलएएससी ७१/२०१५ स्पष्ट करते की, आयपीसीचे कल ३२३ व ५०४ नुसार ॲन्टॉप पोलीस ठाणे येथे कोणार्ह व्यक्तीकडून कोणतीही एनसी किंवा डायरी नोंद केलेली

आहे आणि मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा विनंती आहे की, हे बंद करावे. ॲड. चरणजीत चंदरपाल यांच्याद्वारे

गही. समान लोकांकडून दोन्ही एफआयआरचे अहवाल हे

विभिन्न असून बार कौन्सील प्रक्रियेत विभिन्न आवृत्ती आहेत

पीआय राजेंद्र सांगळे. आता वरिष्ट पीआय यांची

१४.१०.२०१५ रोजी कोणतीही चौकशी करण्यात आल

नाही. म्हणन एलएएससी ७१/२०१५ हे बनावट प्रकरण

LOTE & SHRI. UPENDRA S. LOTE are the joint members of the Shree Complex A.B.C.D Co operative Housing Society Ltd. having address at Opp. MHB Colony, Gorai Road, Borivali (West), Mumbai - 400092. and holding Flat No. A-204 on 2 nd Floor in the building of the society. The said **MR. SHRIRAM** KASHINATH LOTE died on 07-08-2011 without making any The Society hereby invites claims

and objections from the heir or

HON SECRETARY OF Shree Complex A,B,C,D Co operative Housing Society Ltd.Opp. MHB Colony, Gorai Road, Borivali (West) Place: Mumbai Mumbai - 400092

२८.१०.२०१५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नमुद केले आहे की, चरणजीत चंदरपाल यांची पीआयएल प्रक्रियाचे

संपलेले वर्ष

39.03.29

889.32

930.90

(0.00)

90६.९६

खापरिक्षित

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### **GABRIEL INDIA LIMITED**

Registered Office: 29t h Milestone, Pune - Nashik Highway, Village Kuruli, Taluka Khed, Pune, Maharashtra, 410501

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder of the said securities/applicant has applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

ı	Certificate Number	No. of Securities	Distinctive Number	Ledger Folio			
	16272	2000	78170388 - 78172387	B 0001253			
ı	16286	250	78176848 - 7817097	V 0001183			
	Date : 16-04-2021		Share Holder(s				
ı	Place : Mumba	i	BELTHANGADI VIVEKANAND RAC				

#### नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

- येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **ब्रॅण्डीगो** एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसांनंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.
- कंपनीचे प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे:

प्रिन्टींग, पॅकेजिंग, आऊटडोअर ब्रॅण्डींग व ब्रॅण्ड कन्सल्टींग इत्यादी व्यवसाय निष्पादन करणे

- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-युनित क्र.0६, ए-२, शाह ॲण्ड नाहर इंडस्ट्रीयल इस्टेट, सनमील कंपाऊंड, लोअर परळ (पश्चिम), मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००१३, भारत येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा) - १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ (एकवीस) दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. गज दिनांकीत १५ एप्रिल, २०२१

१) जॉयदीप गांगुली २) सुजित तिवारी



**सीवडस शाखा:** दकान क्र.५. ६ व ७. बालाजी कॉम्प्लेक्स. सेक्टर ४६ए. सीवडस. नवी मुंबई-४००७०६. ● दूर.:०२२-२७७०३२६०, ● ईमेल:bom1553@mahabank.co.in मख्य कार्यालय: लोक मंगल, १५०१, शिवाजी नगर, पण-४११००५

ताबा सूचना (नियम ८(१) अन्वये स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी आहेत<sup>े</sup> आणि नक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १ँ३(१२) अन्वये असलेल्य धिकाराअंतर्गत त्यांनी ०७.१०.२०१४ रोजी मागणी सचना वितरीत केली होती आणि त्या सचनेनसार (१) मे व्ही.पी. इंजिनीयरींग (कर्जदार), (२) श्री. थलोनिकरो लोनाप्पन पॉल (भागीदार व जामिनदार), (३) श्री. **झेवियर जोसेफ मुल्लोर (भागीदार व जामिनदार)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सद सचना स्विकती तारखेपासन ६० दिवसांत आलेला/झालेला खर्चांसह प्रासंगीक शलक आणि करारदराने त्यावरील त्र्याजासह एकत्रित **दिनांक** ०१.१०.२०१४ **पासून १७.६५%** दराने व्याज अधिक रू.४,९२,२२,७७४.०१/ – जमा

वर नमूद कर्जदार यांनी वर दिलेली थकबाकी रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व जामिनदार आर् . सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की**, मंडल अधिकारी यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेच** ताबा घेतला आहे आणि सदर कायद्याच्या कलम १४ च्या तरतुदीअंतर्गत जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्य ा<mark>धिकाराअंतर्गत प्रकरण क्र.१/सरफेसी/एसआर-७४/२०१</mark>६/२०२१ मध्ये जिल्हा दंडाधिकारी यांच्याद्वाने गरित **दिनांक १**०.०२.२०२**१ रोजीचे** आदेशानुसार बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्राधिकारी अधिकाऱ्यांकडे **१२ एप्रिल**् २०२१ रोजी ताबा हस्तांतरीत करण्यात आला. विशेषतः कर्जदार, जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताह

त्र्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी नलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.सी-४०५, ४था मजला, इडन इस्टेट, प्लॉट क्र.४५, सेक्टर १०, कामोठे (जीईएस), तालुक

तिनांक: १२.**०४.२**०२१

प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र

## नमुना क्र.२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता जाहिरात बायगींग इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ६९, आरएनए आर्केड, लोखंडवाला, अंधेरी (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३, भारत, महाराष्ट्र, भारत. सीआयएन: यु७४९९९एमएच१९८३पीएलसी१८७५१५ ई-मेल:bygging1983@gmail.com

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात

## आणि

**बायगींग इंडिया लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय:** ६९, आरएनए आर्केड, लोखंडवाला अंधेरी (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३, भारत, महाराष्ट्र, भारत. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ८ एप्रिल, २०२० रोजी झालेल्या विशेष ार्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली** येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे नियोजित बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत भ्रसल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरुन एमसीए–२१ (www.mca.gov.in) सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र** यांचे कार्यालय पत्ता: **एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२** या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय-६९, आरएनए आर्केड, लोखंडवाला, अंधेरी (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३, भारत, महाराष्ट्र, भारत येथे पाठवावी.

बायगींग इंडिया लिमिटेडच्या वतीने व करिता सही/

रवीशंकर मोदी **संचा**लक डीआयएन:०१८८४५२०

ठिकाण: मुंबई दिनांक: १६ एप्रिल, २०२१

समभागांचे हस्तांतर

च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

अडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड (सीआयएन: एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४२८९१) नोंदणीकृत कार्यालय: १८ए व १८बी, जॉली मेकर चेंबर्स-२, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्र.:+९१–२२–२२८५०१०१, फॅक्स:+९१–२२–२२०४०७४४, ई–मेल:<u>cs.ho@advanihotels.com</u>

सूचना (कंपनीचे समभाग धारकांचे लक्ष वेधण्याकरिता) विषय: गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीच्या

सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) सूचित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा लेखापरिक्षण, हस्तातरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम), सुधारितप्रमाणे तरतूदीनुसार कंपनीच्या नियमानुसार कोणत्याही भागधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा काळाकरिता कोणतेही

लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाच्या (आयईपीएफ) खात्यात हस्तारीत केले जाईल. नियमात नमूद तरतूदीनुसार ३१ मार्च, २०१४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता दावा न केलेले लाभांश

आणि कंपनीचे संबंधित समभाग ज्याकरिता लाभांश अधिकार आहे ते ७ सलग वर्षांकरिता दावा प्रलंबित आहे ते २३ जून, २०२१ रोजी आयईपीएफकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ सहवाचिता नियमानुसार हस्तांतरणास देय असतील. ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता कंपनीकडे नोंद पत्त्यावर त्या सर्वांना वैयक्तिक सचना मार्फत कंपनीने कळविले आहे. दावा न केलेले लाभांशसंदर्भात कंपनीकडे १५ मे, २०२१ पर्यंत वैध दावा

सदस्यांनी सादर करावा. जर या प्रकरणात कंपनीला संबंधित भागधारकांकडून १५ मे, २०२१ पर्यंत कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात नमुद आवश्यकतानुसार कंपनीद्वारे सदर नियमात विहित प्रक्रियेनुसार (सुधारितप्रमाणे) देय तारखेपर्यंत आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे असे सर्व लाभांश व शेअर्स हस्तांतरणाची प्रक्रिया कंपनी पुर्ण करेल. कंपनीने अशा भागधारकांचे व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ गुढ खात्यात हस्तांतरीत केले जाणा आहे त्यांचे संपूर्ण तपशील <u>www.caravelabeachresortgoa.com</u> वेबसाईटवर अपलोड केले आहे. संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी दावा न झालेले लाभांश

व प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्सचे तपशिल <u>http://</u> www.caravelabeachresortgoa.com/investor-relations.html च्या लिंकव भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशा शेअर्स वरील सर्व प्राप्त लाभांसह आयईपीएफ मध्ये हस्तांतरीत होणारे दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, काही असल्यास, ते नियमाद्वारे

विहित प्रक्रियेनंतर आयर्डपीएफ प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा प्राप्त करता येईल भागधारकांना या प्रकरणात व नियमाबाबत काही माहीती/स्पष्टीकरण हवी असल्यास त्यांनी कपया संपर्क कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी अर्थात मे. डाटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड, युनिट: अडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड, प्लॉट क्र. बी-५, पार्ट बी क्रॉस नेन, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पु.), मुंबई-४०००९३. दूर.:९१-०२२-६६७९२१५१-५६,

फॅक्स:९१-०२२-६६७१२२०९. अडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेडकरित सही / -

निलेश जैन

कंपनी सचिव

दिनांक: १५ एप्रिल, २०२०

एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/-) ٥٩٥.00 ٥٩٥.00 ٥٩٥.00 ۷٩٥.00 ٥٩٥.00 ٥٩٥.00 ۷٩٥.00 उत्पन्न प्रतिभाग -(मूळ, सौमिकृत व वार्षिकीकरण नाही) (रु.)

संपलेली तिमाही

३१.१२.२०

999.03

२८.६४

२८.६१

30.00

वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. उपरोक्त वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना कंपनीच्या www.hathwaybhawani.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १५ एप्रिल, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. हॅथवे भवानी केबलटेल ॲण्ड डाटाकॉम लिमिटेडकरित

सेबी (लिस्टिंग ऑब्क्रिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीर

हॅथवे भवानी केबलटेल ॲण्ड डाटाकॉम लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** ८०५/८०६, विंडसर, ८वा मजला, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूझ (पू), मुंबई–४०००९८

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३४५१४

दूर.:०२२–४०५४२५००, फॅक्स:०२२–४०५४२७००, **ई–मेल**: investors.bhawani@hathway.net, वेबसाईट: www.hathwaybhawani.com

२१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही

39.03.29

909.86

२७.३१

२७.३१

9८.२0

सही /

(रु.लाखात

संपलेले वर्ष

39.03.20

493.24

२१६.०८

2.89

\$६९.७३

संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ठिकाण: मंबर्ड , डीआयएन:०७४६८२१४

#### SECOND COVID WAVE

# Weekend curfew imposed in Delhi

Malls, gymnasiums, auditoriums, parks to remain shut till April 30; restriction on weekly markets

New Delhi, 15 April

mid exponential rise in daily Covid cases in the capital, the Delhi Disaster Management Authority (DDMA) has ordered a weekend curfew starting 10 pm on Friday till 5 am on Monday. Further, the DDMA, after its latest review meeting today, said all malls, gymnasiums, auditoriums, entertainment parks, assembly halls and similar places will remain shut till April 30.

The "situation of Covid-19 in NCT (national capital territory) of Delhi has been reviewed and it has been observed that there has been a sharp increase in Covid-19 cases during the proper measures rather than a halflast few days along with

**According to** 

estimates, since

began in Delhi

traders have

the night curfew

high positivity rate," the DDMA cited as the reason behind the move.

Meanwhile, cinema halls, theatres and multi- on April 6, retail plexes have been permitted to operate at 30 per suffered a loss of cent of their seating about ₹3,000 crore capacity. There are also

restrictions on opening of weekly markets across the city. Only one weekly market will be allowed to operate per zone under all three municipal bodies in the capital.

However, the order does not specify which market will be open on which day, sparking confusion among traders and retailers. The DDMA said that these will be selected by the zonal deputy commissioner of the municipal body concerned.

According to Praveen Khandelwal, secretary general, Confederation of All India Traders (CAIT), the decision to keep specific markets open on specific



identity cards. Earlier, essential work-

ers from the private sector were

unclear, whether deliveries by all

types of retailers are allowed or it is

restricted to only e-commerce com-

panies. "They should simply allow all

kinds of home deliveries, as retailers

are now restricted to accommodate

in Delhi are staring at another period

of total loss of business. The two-week

shutdown will hit their finances hard.

CEO and executive director of Select

City Walk mall in South Delhi, visits to

the premium property were already

down to 50 per cent of pre-Covid levels,

when some 30,000 people would visit

the mall on a weekday in April. Now

the retailers and mall owners are brac-

ing themselves for a total loss of busi-

ness to the tune of 8-10 per cent of their

appliances space said compared to last

year, they anticipate lower impact of

utive vice-president at Godrej

Appliances, said if outlets are allowed

to operate on weekdays, then demand

for summer items like air conditioners

is likely to remain steady. However,

Consumer goods companies in the

Kamal Nandi, business head & exec-

annual sales.

these measures.

According to Yogeshwar Sharma,

Meanwhile, leading mall operators

customers physically," he said.

According to Rajagopalan, it is

required to obtain e-passes.

days is an arbitrary one and will have little impact on curbing the spread of the virus. "It is beyond us how the authorities will decide on which markets to keep open. The government should have locked down the city for 10 days to break the chain. While any kind of restrictions on business activities will impact us, we are in favour of

> hearted effort," he said. According to CAIT's estimates, since the night curfew began in Delhi on April 6, retail traders have suffered a loss of about ₹3,000 crore, while wholesale traders have incurred ₹1.400

crore loss of revenue. The weekend curfew will cost the retailers 40-45 per cent of their business, said Kumar Rajagopalan, CEO of Retailers Association of India (RAI). "It will be very difficult for retailers to recover these losses during week days," he said

Providing much relief to e-commerce and logistics companies, during the weekend curfew, inter and intrastate transportation of all essential and non-essential goods have been allowed. Further, all people involved in essential services like healthcare, law and order, news media, public amenities, banking, among others, have been allowed to travel with valid

## Shut/restricted till April 30

▶ Malls, gyms, spas, auditoriums, assembly halls, entertainment parks and similar places

Only one weekly market allowed per day per zone

▶ Cinemas, theatres and multiplexes to operate at 30% capacity

# Exempted during weekend (with valid ID/ticket)

▶ Healthcare workers, personnel involved in law & order, public transport and public amenities

▶ Patients, interstate travellers with valid tickets, diplomats, inter- and intra-state transport of all goods

▶ Person involved in operation of shops offering groceries, daily consumables and medicines

▶ Employees in banks, insurance, ATMs, print and electronic media, telecommunication, internet services, fuel station

▶ Delivery of all essential goods like food and medicine through e-commerce, cold storage and warehousing service

▶ People involved in power generation and distribution, manufacturing units of essential commodities, private security

▶Central and state government officials; employees of autonomous bodies and corporations involved in emergency services

curfew and lockdown measures across several North Indian states will impact supply of consumer durables in the coming weeks. "Manufacturers usually have a month's inventory ahead of a crucial season like summer. But if restrictions continue beyond 20 days. then there will surely be supply constraints in the market," he said.

Mohit Malhotra, chief executive of Dabur India, said the firm has been building inventory in anticipation of such measures and thus it accelerated supply of items to the retailers in advance to avoid any major impact in

# INDIA ADDS 200,000 COVID CASES IN A DAY

Numbers rising faster than US, Brazil combined; Maharashtra cases slow down

SACHIN P MAMPATTA Mumbai, 15 April


A surge in Covid-19 cases in other states has seen India's overall growth rate of daily new cases remain high even as top contributor Maharashtra's has slowed down over the last few days

India's weekly growth rate in new Covid cases was in excess of 60 per cent, even as the number for Maharashtra has slowed down from its recent highs. This has led India's overall daily additions to eclipse that of the United States of America and Brazil combined, show numbers from global tracker Our World in Data. The three countries account for the maximum number of new cases globally (see chart 1).


Maharashtra still accounts for the maximum number of daily cases within India. However, the weekly growth rate has fallen from over 40 per cent to under 20 per cent, shows an analysis of data from independent tracker Covid19india.org. Other states in the top five list with the most number of daily cases such as Uttar Pradesh, Delhi, Chhattisgarh and Karnataka now show higher growth rates (see chart 2).

The daily number of vaccine doses administered nationally has been stagnant at around 3.5 million doses a day. Around 8.3 per cent of the total population has received at least one dose so far (see chart 3). A rough back-of-theenvelope calculation shows that it will take till around May 2022 to finish vaccinating the entire population if one goes at this rate, though the availability of new vaccines may help accelerate the process. India's case fatality rate of 1.23 per cent is still lower than that of other countries in the top five list, barring Turkey (0.86 per cent), though there have reportedly been issues with accurate reporting of deaths.

#### INDIA'S CASES RISING FASTER THAN OTHERS




#### **SLOWING GROWTH** IN MAHARASHTRA



Source:Covid19india.org, Business Standard calculations Note:Shows percentage weekly growth rate. This is calculated as growth in new confirmed cases over a seven-day period, compared to the preceding seven days

# LESS THAN A TENTH OF POPULATION VACCINATED



Note: Proportion vaccinated is calculated as total doses as a

# SPEAKS



**Business Standard** 

Insight Out

To book your copy, call 022 4027 5432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

f bsindia bsindia

www.business-standard.com

# JYOTI STRUCTURES LIMITED

Fax :40915014/15, e-mail : investor@jsl.co.in ,Website: www.jyotistructures.ii EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019

Sr. No.	Particulars	30.09.2019	30.09.2019	30.09.2018	30.03.2019
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	401.43	1,597.31	4,862.07	18,845.26
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	-32,445.01	-71,070.77	-41,882.43	-1,78,508.97
3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	-32,445.01	-71,070.77	-41,882.43	-1,78,508.97
4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	-32,445.01	-71,070.77	-41,882.43	-1,78,503.46
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income				
	(after tax)]	-32,427.73	-71,488.59	-42,853.89	-1,78,251.11
6	Equity Share Capital (Face Value of Rs.2/-each)	2,190.55	2,190.55	2,190.55	2,190.55
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				
8	Earnings Per Share (FV of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)-				
	1. Basic	INR-30.04	INR-64.89	INR-38.22	INR-162.92
	2: Diluted	INR-30 04	INR-64 89	INR-38 22	INR-162 92

Note: The above is an extract of the detailed format of Consolidated Un-audited Financial Results for the Quarter and half Year ended September 30, 2019 filed with the National Stock Exchange and Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated Un-audited Financial Results for the Quarter and half Year ended September 30, 2019 are available on the websites of the National Stock Exchange (www.nseindia.com) , Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.yotistructures.in).

www.jyotistructures.in).

Considering long day in initiation of the implementation of the approved resolution plan, the lenders have advised the (ERP) in December 2019 to file an application before Hon'ble NCLT to seek guidance. Accordingly, the ERP has filed an application before Hon'ble NCLT. In January 2020 to seek guidance for implementation of approved resolution plan, which is yet to be decided by Hon'ble NCLT.

By Order of the Board of Directors

JYOTI STRUCTURES LIMITED

Place: Mumbai Dated: 14/04/2021

Place : Mumbai

Date : April 15, 2021

Sol-Ms. Vandana Garg Erstwhile Resolution Professional and Member of Monitoring Committee for implementation of Resolution for IBBI/IPA-001/IP-P00025/2016-17/10058

## **ADVANI HOTELS & RESORTS (INDIA) LIMITED**

Registered Office: 18A & 18B Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel: +91 22 2285 0101 Fax: +91 22 2204 0744; E-mail: cs.ho@advanihotels.com CIN: L999999MH1987PLC042891

NOTICE (For the attention of the Equity Shareholders of the Company) Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund

This notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 ("The Rules") (as mended) notified by the Ministry of Corporate Affairs (MCA)

The Rules, amongst other things contain provisions for transfer of all shares in respect o which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive year or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Adhering to the various requirements set out to the Rules, the unclaimed dividend for the financial year ended 31st March, 2014 and the corresponding equity shares of the compan in respect of which dividend entitlements have remained unclaimed for seven consecutive rears will be due for transfer to the Investor Education and Protection Fund on 23rd June 2021, pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the

The Company has sent individual letters to the concerned members at the address registered with the company for taking appropriate actions. The members may lodge a valid claim with the company by 15th May, 2021 in respect of their unclaimed dividend. In case the compan does not receive any communication from the concerned shareholders by 15th May,2021, the company shall with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer such dividend and all the shares to the IEPF Authority by the due date as per the procedu specified in the said Rules (as amended).

The Company shall upload full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Suspense Account on its website at <a href="https://www.caravelabeachresortgoa.com">www.caravelabeachresortgoa.com</a>. Shareholde are requested to refer to the web-link http://www.caravelabeachresortgoa.com/investo relations.html to verify the details of the unclaimed / unpaid dividends and the shares liable to be transferred to the IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the said Rules.

n case the shareholders have any queries on the subject matter and Rules, they may contac the Company's Registrar & Transfer Agents at M/s Datamatics Business Solutions Limited, Unit: Advani Hotels & Resorts (India) Ltd., Plot No. B-5, Part B Cross Lane, MIDC, Marol, Andheri (East) Mumbai – 400093 Tel.: +91 22 66712151-56; Fax No. +91 22 66712209.

Resorts (India) Limited Company Secretary

#### JYOTI STRUCTURES LIMITED ara, Andheri (West), Mumbai - 400 053

CIN: L45200MH1974PLC017494 Email: investor@isl.co.in, Website: www.Jyotistructures.in

EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2020 (Rs. In Lacs Quarter Ended

No.	Particulars	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations	13.07	72.74	2,971.89	1,683.12	18,845.26
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,24,064.31)	(37,793.13)	(65,165.87)	(2,32,928.21)	(1,78,508.97)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(1,24,064.31)	(37,793.13)	(65,165.87)	(2,32,928.21)	(1,78,508.97)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(1,24,064.31)	(37,793.13)	(65,160.36)	(2,32,928.21)	(1,78,503.46)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)]	(1,24,353.07)	(37,077.57)	(63,220.42)	(2,32,919.23)	(1,78,251.11)
6	Equity Share Capital (Face Value of Rs.2/-each)	2,190.55	2,190.55	2,190.55	2,190.55	2,190.55
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-		-	-
8	Earnings Per Share (FV of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)-					
	1. Basic	INR-113.23	INR-34.5	INR-59.57	INR-212.63	INR-162.92
$\Box$	2: Diluted	INR-113.23	INR-34.5	INR-59.57	INR-212.63	INR-162.92
No	te: The above is an extract of the detailed format of Consolic	lated Audited Fina	incial Results for th	ne quarter and the	year ended March 3	31, 2020 filed with

the National Stock Exchange and Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Discissure Requirements) Regulations 2015. The full format of the Consolidated Audited Financial Results for the quarter and the year ended March 31, 2020 are available on the websites of the lational Stock Exchange (www.nseindia.com), Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.jyotistructures.in). considering long delay in initiation of the implementation of the approved resolution plan, the lenders have advised the (ERP) in December 2019 to file ar pplication before Hon'ble NCLT to seek guidance. Accordingly, the ERP has filed an application before Hon'ble NCLT in January 2020 to seek guidance fo ntation of approved resolution plan, which is yet to be decided by Hon'ble NCLT. By Order of the Board of Directors
JYOTI STRUCTURES LIMITED

Ms. vandana Garg Erstwhile Resolution Professional and Member of Monitoring Committee for implementation of Resolution Plan IBBI/IPA-001/IP-P00025/2016-17/10058

## **DEBTS RECOVERY TRIBUNAL, PUNE**

Unit Nos. 307 - 310, 3rd Floor, Kakade Bizz Icon Building, Shivajinagar, Pune -411005.

#### DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961.

**CENTRAL BANK OF INDIA** 

M/S. RAJAN (TEXTILE) MILLS PVT. LTD & ORS

(CH-1) Central Bank of India, Shah Chambers City Survey No. 2511, Telgirni Chowk, Barshi-413401

2. Mr. B. D Pasari, Since Deceased Through Legal Heirs

2-B1. Mr. Aditya Anil Pasari, 2-B2. Mrs. Usha Anil Pasari, 2-B3. Mrs. Sunita D. More, Adult, OCCU-Business, R/at Flat at 'Sujata', 12, L.D.Ruparel, Malbar Hill, Mumbai. 400006 1. This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of oreders passed by the **Presiding** 

Oficer, DEBETS RECOVERY TRIBUNAL PUNE in M/A 117/2005 an amount of Rs. 25,50,11,861.96 (Rupess Twenty Five Crores Fifty Lakh Eleven Thousand Eight Hundred Sixty One And Paise Ninety Six Only ) along with pendent lite and future interest and costs of Rs. 30,018/- (Rupees Thirty Thousand Eighteen Only) has become due against Mr. B. D. Pasari, (deceased), jointly and severally with other Certificate Debtors and you have been brought on record as legal heirs of deceased Mr. B.D. Pasari, for recovery of the certified dues to the extent of properties / assets you inherited from deceased Mr. B.D. Pasari. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made, to the extent of properties/assets you inherited from deceased Mr. B.D. Pasari, in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act. 1993 and there under. 2. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of your properties assets inherited from deceased Mr. B. D. Pasari, on or before the next date of hearing. 3. You are hereby ordered to appear before the undersigned on 26/04/2021 at 10.30 a.m. for further proceedings. 4. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay: (a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate execution proceedings. (b) All costs, Charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due. Given under my hand and the seal of the Tribunal, on this date : **15.04/2021** 

Yours sincerely, D. K. Varma (Recovery Officer) Debts Recovery Tribunal Pune